



महापालिका सहाय्यक आयुक्त
औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय,
पुणे महानगरपालिका
फोन - 020-25597100
जा.क्र. 5572
दिनांक - 7/10/2019

अपिल सुनावणी

अपिलीय अधिकारी तथा महापालिका सहाय्यक आयुक्त, औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय,
पुणे महानगरपालिका यांच्या प्राधिकरणासमोरील कामकाज

दिनांक - 1/10/2019

वेळ - दुपारी 3.00 वा.

स्थळ - महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय,
महाराजा सयाजीराव गायकवाड, उद्योग भवन, दुसरा मजला, औंध, पुणे

श्री. दत्तात्रय सर्जेराव नागवडे
1344, कसबा पेठ,
पुणे - 411 011
फोन - 9860611541

अपिलार्थी

श्री. गुरुस्वामी तुम्माले
प्र. सहाय्यक उद्यान अधिक्षक
औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय,
पुणे महानगरपालिका

सहाय्यक जनमाहिती अधिकारी तथा प्र. सहाय्यक उद्यान अधिक्षक

माहिती अधिकार 2005 चे कलम १९ (१) अन्वये अपिल

श्री. दत्तात्रय सर्जेराव नागवडे (यापुढे अपिलार्थी म्हणून संबोधिले जातील) यांचा माहिती अधिकारातील दिनांक 2/8/2019 रोजी चा अर्ज सहाय्यक जनमाहिती अधिकारी तथा प्र. सहाय्यक उद्यान अधिक्षक, वृक्ष प्राधिकरण विभाग, औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय, पुणे महानगरपालिका (यापुढे सहाय्यक जन माहिती अधिकारी म्हणून संबोधिले जातील) यांना दिनांक 2/8/2019 रोजी प्राप्त झाला. सदर अर्जाद्वारे अपिलार्थी यांनी माहे एप्रिल 2019 ते मे 2019 या कालावधीतील वृक्ष तोडणे/पुर्नरोपण करणेस परवानगी देणेचे मा. वृक्ष प्राधिकरण समितीचे मान्यतेचे डॉकेट मधील सर्व कागदपत्रे मिळणेबाबत अर्ज दाखल केला होता.

माहिती अधिकारातील अर्जाचा तपशील				
अर्जाचा दिनांक	अर्ज प्राप्त झाल्याचा दिनांक	माहिती द्यावयाचा अंतिम दिनांक	अर्जदारास माहिती पाठविल्याचा दिनांक	विलंब दिवस
आ.क्र 4788 दिनांक 2/8/2019	2/8/2019	1/9/2019	--	--

अपिलार्थी यांनी मागितलेली माहिती मिळाली नाही म्हणून दिनांक 7/9/2019 रोजी प्रथम अपिल अर्ज इकडील कार्यालयाकडे सादर केला होता.

अपिल अर्जाचा दिनांक	अपिल अर्ज प्राप्त झाल्याचा दिनांक	अपिल दाखल करावयाचा अंतिम दिनांक
7/9/2019	7/9/2019	अपिल अर्ज मुदतीत आहे

अपिलार्थी यांचे वरील अपिल अर्जावर दिनांक 1/10/2019 रोजी दुपारी 3.00 वा. सुनावणी आयोजित करण्यात आली होती. सदरील सुनावणी अपिलीय अधिकारी तथा महापालिका सहाय्यक आयुक्त यांचे समोर घेण्यात आली. सदर सुनावणीस अपिलार्थी स्वतः उपस्थित होते. तसेच सहाय्यक जन माहिती अधिकारी तथा प्र. सहाय्यक उद्यान अधिक्षक हे सुनावणीचे वेळी अनुपस्थित असल्याने त्यांचे वतीने श्री. राजेश चिवे, हॉर्टिकल्चर मिस्त्री व श्री. निलेश बाराथे माहिती अधिकार लेखनिक हे उपस्थित होते.

सदर विषयावर अपिलार्थी यांच्या प्रश्नाचे पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण केले

अपिलकर्ता यांनी त्यांचे माहिती अधिकार अंतर्गत मागविलेली माहिती विहित मुदतीत मिळाली नसल्याचे सांगितले.

यावर हॉर्टिकल्चर मिस्त्री श्री. राजेश चिवे यांनी अपिलकर्ता यांनी त्यांचेकडे इतर विभागाकडील अतिरिक्त कामकाज असल्याने माहिती विहित मुदतीत देणेस विलंब झाल्याचे सांगितले.

अपिल अधिकारी यांनी सदर सुनावणीमध्ये केलेले आदेश

- अपिलार्थी यांना त्यांचे माहिती अधिकारात मागणी केलेली माहिती उपलब्ध असलेल्या अभिलेखानुसार देण्यात यावी.
- सदर अपील निकाली काढण्यात येत आहे.
- या निर्णयावर अपिलार्थींचे समाधान झाले नसेल तर या निर्णयाविरुद्ध अपिलार्थी हे मा. राज्य माहिती आयुक्त, पुणे खंडपीठ, पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, ४ था मजला, विधानभवनसमोर, पुणे - 411 001 येथे 90 दिवसात दुसरे अपिल करू शकतील.

सही असे/-

(संदीप कदम)

अपिल अधिकारी तथा
महापालिका सहाय्यक आयुक्त
औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय,
पुणे महानगरपालिका

प्रत -

१. श्री. दत्तात्रय सर्जेराव नागवडे, 1344, कसबा पेठ, पुणे - 411 011

प्रत पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव

१. श्रीमती यमुना करवंदे, जन माहिती अधिकारी तथा प्रशासन अधिकारी, औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय, पुणे मनपा
२. श्री. गुरुस्वामी तुम्माले, सहाय्यक जन माहिती अधिकारी तथा प्र. सहाय्यक उद्यान अधिक्षक, औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय, पुणे महानगरपालिका
३. श्री. राजेश चिवे, सहाय्यक जन माहिती अधिकारी तथा हॉर्टिकल्चर मिस्त्री, औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय, पुणे महानगरपालिका